



To,

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: ANGELONE

Department of Corporate Service

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 543235

Subject: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2023 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2023 in the following newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You,
For **Angel One Limited**(Formerly Known as Angel Broking Limited)

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No: A22506

Date: July 14, 2023 Place: Mumbai



CSO, Corporate & Regd Office:

601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093. T: (022) 2820 5943 | (022) 4000 3600 F: (022) 4000 3609

E: support@angelone.in www.angelone.in

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,

SEBI Registration No Stock Broker:INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS:INP000001546,

Research Analyst: INH000000164, Investment Advisor: INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404, PFRDA, Regn. No.-19092018.

युको बैंक 倒 UCO BANK

(A Govt. of India Undertaking) Head Office-I, Risk Management Dept. 10, BTM Sarani, Kolkata–700 001

NOTICE INVITING TENDER

Request for Proposal (RPF) for Selection of Service Provider to obtain business information report for Credit Risk Management. Please visit Bank's website https:// www.ucobank.com for details. (Dy. General Manager) Risk Management Dept. Date: 14-07-2023

सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust



HEG LIMITED Regd. Off.: Mandideep (Near Bhopal), Distt. Raisen-462046, Madhya Pradesh.

Tel: 07480-233524, 233525; Fax: 07480-233522; Corp. Off.: Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida-201301 (U.P.); Phone: 0120-4390300 (EPABX), Fax: 0120-4277841; CIN: L23109MP1972PLC008290

E-mail: heg.investor@lnjbhilwara.com; Website: www.hegltd.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) have been reported lost/ nisplaced. Any person who has any claim in respect of any of these shares should communicate the same at Company's Registered Office/Corporate Office within 15 days from the date of this Notice. The Company will start the process to issue duplicate Share Certificate(s) / Letter(s) of Confirmation/Entitlement Letter(s), wherever applicable, in case no objection is received.

S.N.	F. No.	Name of Shareholder(s)	S/C No.	Distinctive Nos.	Shares
1	00005803	Rani Lund Lal Chand Lund	228398-228402	24995296-24995383	88
2	U0000004	Umed Prakash Jain	910-911	2108051-2108150	100
3	00056648	Kishan Gopal Kadel B	154309	18368066-18368115	50
			319367	30092679-30092728	50
4	00069257	Kamal Santoshi	187371	19110716-19110815	100
5	00005432	Rekha Parakh	66087	9929291-9929340	50
6	00068940	Sukh Mal Patodi	187037	19041266-19041465	200
			193685-193688	21674266-21674465	200
7	00035979	Om Prakash Bhatt	128725	17088866-17088915	50
			293662	28808223-28808272	50
8	00076164	Sanjay Kurahatti Parvatidevi Kurahatti	324787	30363443-30363492	50
9	00076774	Shanker Lal Beria Ram Mohan Beria	470915	10716646-10716690	45
		·		for HEG I	IMITE

Date: 13.07.2023

(Vivek Chaudhary) Company Secretary (A-13263)



NAGA LIMITED

CIN: U24246TN1991PLC020409 Regd. Office: No.1, Anna Pillai Street, Chennai – 600 001 Telephone: 044 - 2536 3535, Website: www.nagamills.com, Email: cs@nagamills.com

NOTICE OF TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)

We wish to draw your attention to Section 124 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, notice is hereby given that all the equity shareholders of the Company whose dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company in the name of IEPF, in case the beneficial owner of such shares has not encashed any dividend during the last seven years. The Company, as per the extant regulations, is required to transfer the unclaimed and unpaid dividends for the year 2015-16 (Final) to the IEPF along with the related shares as said above

As required under proviso to Rule 6(3)(a) of the said Rules, notices have been sent through post/courier to the individual shareholders to the latest available address and also by e-mail, wherever available, giving therein the particulars of the shares required to be transferred to the IEPF. Such shareholders are requested to get in touch with the Registrar and Share Transfer Agent (RTA), M/s. Cameo Corporate Services Limited, Unit: NAGA LIMITED, Subramanian Building, 5th Floor No.1 Club House Road, Chennai - 600 002, Phone: 044 - 28460390 to 395, e-mail investor@cameoindia.com on or before 14.10.2023 to avoid the aforesaid transfer of the shares. The details of such shareholders have been uploaded in the Website of the Company www.nagamills.com, which may be referred to.

It may be noted that requests received after the aforesaid date will not be entertained and the Company will proceed to complete the transfer of the shares as per the procedure laid down in the Act/Rules and hence the concerned shareholders are requested to get in touch with the RTA immediately.

As per the extant Regulations, the investors are permitted to claim the dividends and shares transferred to IEPF by making a claim in the prescribed form. For further details, please visit the website www.iepf.gov.in.

PLACE: CHENNAI DATE: 14.07.2023

Brigade Enterprises Limited

Phone: +91-80-4137 9200

V. BALAMURUGAN COMPANY SECRETARY

Corporate Identity Number (CIN): L85110KA1995PLC019126

Email: investors@brigadegroup.com | Website: www.brigadegroup.com

Regd. Off.: 29th & 30th Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus, 26/1, Dr. Rajkumar Road,

Malleswaram-Rajajinagar, Bengaluru - 560 055.



Industrial Energy Limited (Contracts Department)
IEL, C/O - The Tata Power Co. Ltd., Inside of Tata Steel Ltd.,

nagar, Jajpur, Jajpur Road, Duburi-755026, Odisha, India NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Industrial Energy Limited (JV of TATA POWER & TATA STEEL) invites expression o interest from eligible contractors for the following package/s for IEL. CPP-1 plant a

AMC for Cooling tower chemical supply & services for water treatment. Interested parties may send their credentials along with "Expression of Interest" to the following Email ids on or before 25-07-2023:

urprabhakarrao@tatapower.com; alok.tripathv@tatapower.com

Providing Service for fabrication & erection of steel structure.



LONGVIEW TEA COMPANY LIMITED

ns:The above is an extract of the detailed Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2023 filed with the
Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Th
full format of the Un-Audited Financial Result is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) as well a

The Un-audited financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accountin Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other generally accepted accounting

Dated : July 13, 2023 Place : Kolkata

(atter Exceptional and/or Extraordinary items)
Total comprehensive income for the period (Comprising Profit/
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive
Income (after tax)!
Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve)
Earnings Per Share (of ₹10/- each)
(not annualised)Basic (Re)--0.55 -0.55

on the website of the Company (www.longviewtea.org).

The above Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2023 have been review by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 13, 2023.

For and on behalf of Board of Director



MOIL LIMITED

(A Government of India Enterprise) MOIL BHAWAN, 1-A, Katol Road, Nagpur - 440013 Website : www.moil.nic.in Telefax : 0712-2591681 E-mail: compliance@moil.nic.in CIN: L99999MH1962G0I0123

EXPRESSION OF INTEREST (EOI)

Expression of interest are invited from reputed and experienced consultants for undertaking the following works:-

Sr. No. Description & Place of work

Undertaking the work of Vertical Please visit website: Shaft Equipping and Furnishing at http://www.moil.nic.in our Balaghat & Gumgaon Mines. http://eprocure.gov.in

> For details of EOI visit website www.moil.nic.in and Central Public Procurement Portal (CPPP) of Govt. of India (www.eprocure.gov.in).

For participation in the EOI please submit your response and desired documents on the email srai@moil.nic.in

Addendum/Corrigendum if any will be uploaded at MOIL website only, there shall not be any paper publication of addendum/Corrigendum.

General Manager (Technical)

MOIL - Adding Strength to Steel (हर एक काम, देश के नाम)

KERALA WATER AUTHORITY

e-Tender Notice
Tender No: 99/2023-24/KWA/PHC/D4/TVM
AMRUT 2.04 aving Transition AMRUT 2.0-Laying Transmission main sewer networks in Block L-Collection and conveyance system- Laying of 315mm dia HDPE Transmission main from Ulloor Jn to SN Jn in Ulloor- Akulam road by HDD Method-

Tender fee : Rs. 9,759/-Last Date for submitting Tender : 21.07.2023 03:00:pm

Phone: 04712322303 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in Superintending Engineer PH Circle, Thiruvananthapuram

Companies. **Insight Out**

Companies,

Monday to Saturday

To book your copy,

sms reachbs

to **57575** or

email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

BRIGADE

AngelOne Angel One Limited

(formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Regd. & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E)
Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	8,075	8,258	6,820	30,016
2	Profit before tax	2,967	3,616	2,427	11,918
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0)	(1)	(1)	(3)
4	Profit for the period	2,208	2,669	1,815	8,899
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,198	2,667	1,807	8,884
6	Equity Share capital				834
7	Other Equity				20,781
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each) (not annualised				
	for interim period)				
	Basic EPS from continuing operations	26.39	32.01	21.88	106.91
	Diluted EPS from continuing operations	26.00	31.47	21.34	105.12
	Basic EPS from discontinuing operations	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Diluted EPS from discontinuing				
	operations	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Basic EPS from total operations	26.38	32.00	21.87	106.88
	Diluted EPS from total operations	25.99	31.47	21.33	105.09
	Debt Equity Ratio	0.35 Times			0.36 Times
	Debt Service Coverage Ratio	18.37 Times			15.15 Times
	Interest Service Coverage Ratio	17.27 Times			14.35 Times

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

lo.			Ended		
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	8,026	8,204	6,773	29,841
2	Profit before tax	2,942	3,585	2,388	11,811
3	Profit for the period	2,190	2,645	1,783	8,818
4	Total Comprehensive Income for the				
	period	2,180	2,643	1,776	8,804
5	Equity Share capital				834
6	Other Equity				20,312
7	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each) (not annualised				
	for interim period)				
	Basic EPS	26.17	31.72	21.49	105.90
	Diluted EPS	25.78	31.19	20.96	104.13

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financia I he above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter ended on 30 June 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2023 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Company For Angel One Limit

(Formerly Known as Angel Broking Limited Sd/ Date: 13 July 2023 Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer



MAN INFRACONSTRUCTION LIMITED

Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849
12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai – 400 089,
Website: www.maninfra.com; Investor Relation Contact: investors@maninfra.com
Tel: +91 22 42463999

NOTICE OF THE 21st annual general meeting of man infraconstruction limited

Γhe notice is hereby given that:

DIN: 00040632

- The 21st Annual General Meeting ("AGM") of the Company to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice dated May 09, 2023 will be held on Wednesday, August 09, 2023 at 11.00 A.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OVAM) without physical presence of the Members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, read with Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with other relevant circulars including 10/2022 dated 28th December 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2022 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and circular no. CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 ("SEBI Circulars") (collectively "the said Circulars").
- In terms of the said Circulars, the Annual Report of the Company for Financial Year 2022-23 and the Notice of the 21 AGM has been sent on July 13, 2023, through electronic mode (i.e. e-mail) to the members whose e-mail address we registered with the Company/RTA and the Depository Participants.
- The Notice of the 21st AGM and Annual Report for Financial Year 2022-23 have been uploaded on the website of the Company at https://www.maninfra.com/annual-reports/#ir and salso available on the websites of National Securities Depository Limited (NSDL') at www.maninfra.com/annual-reports/#ir and salso available on the websites of National Securities Depository Limited (NSDL') at www.maninfra.com/annual-reports/#ir and salso available on the website of the Company and Securities Depository Limited (NSDL') at www.maninfra.com/annual-reports/#ir and salso available on the website of the Company and Securities Depository Limited (NSDL') at www.maninfra.com/annual-reports/#ir and salso available on the websites of National Securities Depository Limited (NSDL') at www.maninfra.com/annual-reports/#ir and www.maninfra.com and the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchanges i.e. for the salson of the Stock Exchanges i.e. salson of the Stock Exchang
- Shareholders whose e-mail dis are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/ Depository Participants can avail soft copy of the 21st AGM Notice and Annual Report for Financial Year 2022-23 by writing a
- $request to the \ Company \ by \ e-mail \ at \ \textbf{investors@maninfra.com}.$ Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations of the Company are requested to write their queries at investors@maninfra.com at least 7 days before the date of the AGM (i.e. on or before Wednesday, August 02, 2023), to enable the Company to suitably reply to such queries at the AGM or by e-mail.

 In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies
- (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and aforesaid circulars, the Company is pleased to offer its members the facility of "remote e-voting" provided by National Securities Depository Limited (NSDL) to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the 21st AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM, on all the resolutions set forth in this Notice, will be provided by NSDL. All the members are informed that:
- the Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of the 21st AGM will be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on Sunday, August 06, 2023 at 9.00 a.m. (IST):
- the remote e-voting shall end on Tuesday, August 08, 2023 at 5.00 p.m. (IST);
- iii. the remote e-voting shall end on Tuesday, August 08, 2023 at 5.00 p.m. (IST);
 iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, August 02, 2023;
 v. any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is send through e-mail and holding shares as on the cut-off date i.e. August 02, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Company/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on 022-48867000/022-24997000. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system";
 vi. Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through e-voting during the AGM, viii The members who have already casted their yote through remote e-voting may attend the AGM through.
- The members who have already casted their vote through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote during the AGM;
- viii. All persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date namely Wednesday, August 02, 2023 only shall be entitled to vote at the Annual General Meeting by availing the facility of remote e-voting or by voting at the Annual General Meeting. Members can cast their vote through remote e-voting or through the e-voting during the AGM in the manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated May 09, 2023 convening the 21*AGM.
- ix. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-48867000/022-24997000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company Secretary at investors@maninfra.com or at the Registered Office address.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from Thursday, August 03, 2023 to Wednesday, August 09, 2023; (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting for financial year 2022-23. Members are advised to register/update their e-mail address with their DPs, in case of the shares held in electronic
- form and with the company and/or its RTA in case shares held in physical form for receiving all co including Annual Report, Notices etc. by e-mail from the company in future.

For Man Infraconstruction Limited

Durgesh S. Dingankar. Company Secretary Membership No.: F7007

OVER VIDEO CONFERENCE, E-VOTING INFORMATION, DIVIDEND AND RECORD DATE

be held through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') on Monday, August 7, 2023 at 10.30 a.m. IST in accordance with the provisions of the Companies Act, 2013, the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and read with General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (the 'MCA') and Circular no. SEBI/ HO/ CFD/ PoD-2/P/ CIR/ 2023/ 4 dated January 5, 2023 issued by the Securities Exchange Board of India ('SEBI'), (hereinafter collectively referred as 'Circulars') to transact the business that will be set forth in the Notice of AGM.

TWENTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

For NAGA LIMITED

In accordance with the aforesaid Circulars, an electronic copy of the Annual Report and AGM Notice will be sent to all the Members holding shares in dematerialised form and whose e-mail addresses are available with the Depository Participants as well as to all the Members holding shares in physical mode whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Transfer Agents of the Company ('RTA' or 'KFintech'). The copy of Annual Report and AGM Notice will also be made available on the Company's website at https://www.brigadegroup.com/, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as the website of RTA at https://evoting.kfintech.com.

Shareholders who have not registered their email address will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the shareholders.

Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on May 24, 2023, has recommended a final dividend of ₹2/- per equity share. The record date for the purpose of final dividend is Monday, July 31, 2023. The final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM, will be paid on or before Saturday, September 2, 2023, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's RTA (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout date.

Shareholders whose shareholding is in dematerialized mode are requested to notify any change in address or bank account details to their respective depository participant(s). Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time in line with the Circulars. We urge shareholders to utilize the ECS for receiving dividends.

Shareholders who wish to register their email address/bank account mandate may follow the

below instructions In case of dematerialized holding, register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. In case of Physical Holding Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com. Shareholders may download the prescribed forms from the Company's website at https://www.brigadegroup.com/

investor/investor-information/kyc--updation-physical-share holders. Members may note that effective April 1, 2020 dividend income is taxable in the hands of the shareholders. Hence members are requested to update the details of their residential status, PAN & category as per Income Tax Act, 1961 with the RTA/ Company by providing the same to $\underline{einward.ris@kfintech.com} \ or \ \underline{investors@brigadegroup.com} \ in \ case \ of \ shares \ held \ in \ physical$

form and with your Depository Participant in case of shares held in demat form. The Twenty Eighth AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email id shortly.

For Brigade Enterprises Limited Place: Bengaluru Date: July 13, 2023

P. Om Prakash **Company Secretary & Compliance Officer**





Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat; CIN: L65993GJ1995PLC064810; Email: abml.investorgrievance@adityabirlacapital.com; Website: www.adityabirlamoney.com; Tel.: +91-44-49490000; Fax.: +91-44-22501095.

Date :- July 13, 2023





RoE 33% Q1 FY 24

	Statement of Unaudited Financial Results for the Qua	arter Ended Jur	ie 30, 2023	Rupees in Lakhs) Exce	pt per share data	
			Quarter Ended		Year Ended	
Sr No.	Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	
		(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	7845.36	6590.59	6,196.70	26,295.54	
2.	Net Profit / (Loss) for the period	1,305.09	977.17	1,124.43	4,667.76	
	(before tax, Exceptional and / or Extraordinary items)					
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	1,305.09	977.17	1,124.43	4,667.76	
	(after Exceptional and / or Extraordinary items)	10	economic mantas	100 100 100 100 100 100 100 100 100 100		
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	943.91	736.56	810.35	3,390.22	
	(after Exceptional and / or Extraordinary items)					
5.	Total Comprehensive Income for the period	944.93	736.30	827.13	3,447.23	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]					
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each)	565.09	564.53	563.75	564.53	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	11,316.35	10,352.69	7,706.67	10,352.69	
8.	Securities Premium Account	565.75	536.17	495.25	536.17	
9.	Debenture Redemption Reserve	1=	:-	× 1	-	
10.	Capital Redemption Reserve	1-	-	(=)	-	
11.	Net Worth	11,881.44	10,917.22	8,270.42	10,917.22	
12.	Outstanding Debt	1,00,362.58	87,589.75	71,741.45	87,589.75	
13.	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. in Lakhs)	16.00	16.00	16.00	16.00	
14.	Debt Equity Ratio (No.of Times)	8.45	8.02	8.67	8.02	
15.	Debt Service Coverage Ratio (No. of Times)	0.12	0.11	0.10	0.10	
16.	Interest Service Coverage Ratio (No. of Times)	1.82	1.75	2.41	2.11	
17.	Earnings Per Equity Share (of Re.1/- each)	3 12000			12121	
	(a) Basic	1.67	1.30	1.44	6.01	
	(b) Diluted	1.67	1.30	1.44	6.01	
		(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Annualised)	

Notes:

Place: Mumbai

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on July 13, 2023. The Unaudited Financial Results of the

Company for the Quarter Ended June 30, 2023 have been subjected to Limited Review by the Auditors. 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. For the items referred in relevant sub-clauses of Regulation 52(4) of the SEBI Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited and BSE Limited and the full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange

websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.adityabirlamoney.com. 3. The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2023 and the unaudited figures of the nine months ended December 31, 2022.

By Order of the Board For Aditva Birla Money Limited **Tushar Shah** DIN: 00239762

Date : July 13, 2023

4. The previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.















PUBLIC NOTICE

lotice is hereby given to public at large that my client Mrs. Sunithaasri Prasanna Jagtap has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.A/203 on 2nd Floor in the building known as Gokul Heights Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.7 and bearing distinctive Nos. from 61 to 70 (both inclusive), from the name of her husband Late Mr. Prasanna Prabhakar Jagtap who expired on 12/05/2020, to her name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shor No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 14/07/2023 Advocate

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, **श्री. रमेश वसंत सावंत** हे **सदनिका क्र** २०३, दुसरा मजला, न्यु केतकी को.ऑ.हौ.सो.लि. गांव मौजे निळेमोरे,नालासोपारा (पश्चिम), ता. वसई जि **पालघर** चे मालक होते तरी त्यांचे **दिनांक ११** १०/२०२० रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देश . केलेले नव्हते त्यांच्यापुर्वी त्यांची **पत्नी दमयंती रमेश सावंत** यांचेही **दिनांक ०८/०८/२००६** रोजी निधन द्याले आहे आणि आता **श्री रमेश वसंत सावंत** यांच्य पश्चात १)शुभांगी रमेश सावंत लग्ना नंतर सौ. प्रियांका ाणपत सावंत (विवाहीत मुलगी), २)दर्शना रमेश सावंत लग्नानंतर सौ. वंदना सी. सरफरे (विवाहीत मलगी),३)अभिजीत रमेश सावंत (मलगा), ४) कविता रमेश सावंत लग्नानंतर सौ. कविता अमित **गर्ब (विवाहीत मुलगी),** हे त्यांचे वारस आहेत. तर्र त्यांपैकी पाद्ये अशिल श्री अभिजीत रपेश सातंत यार् सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसदा म्हणजेच **१)शृभांगी रमेश सावंत लग्नानंतर सौ. प्रियांक** ाणपत सावंत (विवाहीत मलगी), २)दर्शना रमेश सावंत लग्नानंतर सौ. वंदना सी. सरफरे (विवाही मुलगी) ३)कविता रमेश सावंत लग्नानंतर सौ. कवित अमित परब (विवाहीत मुलगी), यांनी त्यांची नाहरक द्री दिली आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालम करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गगणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळर कब्जा गहाण दान बक्षीस करार, मृत्यपत्र, को दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखें राव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन ०५ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्या अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तं गोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीची पहील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यार्व

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को ऑ.हौ.सो.लि. , दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प ४०१ २०३.

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. BHAVESH SUDHIR DAVARIA, that he alongwith his father Late MR. SUDHIR MAHIDAS DAVARIA, mother MRS. SHARDA SUDHIR DAVARIA & wife MRS KASHMIRA BHAVESH DAVARIA purchased Flat No. B/803 on Eight Floor, in 'B' -Wing, Area admeasurin about 668 Sq. Ft. (Carpet) i.e. 62.0 Sq. Mtrs. (Carpet) in the Building No. 2 known as "UNIQUE CORNER BLDG NO. 2." situated at Village Manickpui Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghai within the limits of Vasai-Virar Shaha Mahanagarpalika and within the jurisdiction of Sub-Registrar Vasai ATA MR SIIDHIR MAHIDAS DAVARIA died intestate o 31/12/2022 leaving behind him (1 MRS. SHARDA SUDHIR DAVARIA (Wife), (2) MR. KASHYAP SUDHIF DAVÁRIA - (Son) & (3) MR. BHAVESH SUDHIR DAVARIA - (Son) as his only egal heir of his 25% share in the said Then Releasors i.e. (1) MRS SHARDA SUDHIR DAVARIÁ & (2 MR. KASHYAP SUDHIR DAVARIA released their 16.333% share in favo of Releasee i.e. MR. BHAVESH SUDHIR DAVARIA and confirming party i.e. MRS. KASHMIRA BHAVESH DAVARIA has give hei N O C for the same The said Release Deed was duly

registered in the office of the Sub Registrar Vasai 1, bearing Regd. No 7915/2023, Receipt No. 9454, Dated having 50% lawful owner of the said flat & so it is hereby requested that i any person and or institution having anv claim / Right / Title/ Lien / Charge nterest in any way on the said propert may give in writing to the undersigned with the proofs / evidence and supporting document thereof, withir 14 (Fourteen) days from the date o oublication of this notice.

ADV. NAGESH J. DUBE 'Dube House', Opp: Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202 Place : Vasai (Ѿ). Date : 14.07.2023

सहकारी संस्थांचे उपनिबंधक, एन-वॉर्ड, खोली क्र. ३११, ३रा मजला, कोकण भवन, नवी मुंबई - ४०० ६१४. जाहिर सूचना सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. ३७. राजावाडी नाका. एम.जी. रोड. ...अर्जदार घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७. १. मेबेल जॉर्ज आणि क्लिफ्टन जॉर्ज, दुकान क्रमांक १, सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि प्लॉट क्र. ३७, राजावाडी नाका, एम.जी. रोड, घाटकोपर (पूर्व) ...प्रतिवादी मंबई - ४०० ०७७ **२. मे. अरिस्टो सेल्स एजेन्सी,** दुकान क्रमांक ३, सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. ३७, राजावाडी नाका, एम.जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७.

उपरोक्त नमद केलेल्या प्रतिसादकर्त्यांना या सार्वजनिक सचनेद्रारे सचित केले जाते की अर्जदार सोसायटीन थकबाकी वसुलीकरिता कलम १५४ बी-२९ (१) अंतर्गत एन-वॉर्डच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमक्ष अर्ज दाखल केला आहे आणि वर नमूद केलेल्या पत्त्यावर सूचना बजावण्यात आली होती, परंतु तुमच्या बाजूने कोणीह आले नाही आणि एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शेवटच्या वेळी याद्वारे सूचि करत आहोत. ही जाहिर सूचना की पुढील सुनावणीची तारीख २७.०७.२०२३ रोजी दु.१२.४५ वा. ठेवेल आहे. तमची इच्छा असल्यास तम्ही उपस्थित राह शकता. वर नमद केलेल्या तारखेला तमच्या बाजने कोणीही आले नाही, तर एकतर्फी आदेश पारित केला जाईल, ज्याची तुम्ही नोंद घेऊ शकता.

अ.क्र.	कसूरदाराचे नाव	दूकान क्र.	वसूली रक्कम
٤.	मेबेल जॉर्ज आणि क्लिफ्टन जॉर्ज,	दूकान क्र.१	₹.३,३४,३३३/-
٦.	मे. अरिस्टो सेल्स एजेन्सी	दूकान क्र.३	रू.३,६६,७१८/-
ही जाहि	र सचना दि १× ०७ २०२३ रोजी मास्या कार्यालयातन	पाठविण्यात आर्ल	ो आहे आणि मी या जाहि

सूचनेवर स्वाक्षरी करून मान्यता दिली आहे.

उपनिबंधव को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एन-वॉर्ड मंबई कोकण भवन, नवी मंबई

रोझलँब्स फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मंबई-४००००१. दुरध्वतीः ११-२२-६७७३७३७३, फॅक्सः ११-२२-२३०२४४२०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही				
तपशील	३०.०६.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३०.०६.२२ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	۷.0۷	-	१५.०८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(v.\$0)	(१४.४९)	(४.५९)	(५४.१३)		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(v. \$0)	२४५.९२	(४.५९)	२०६.२८		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(Y. \$0)	२४५.९२	(४.५९)	२०१.५९		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(Y. \$0)	२४५.९२	(४.५९)	२०१.५९		
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००	१०००.००		
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे				(१४३०.३९		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(0.08)	२.४६	(0.04)	२.०२		

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्या आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bscindia.com आणि कंपनीच्या www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरित संज्योत रांगणेव

डीआयएन:०७१२८९९

ताबा

सूचना

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १३ जुलै, २०२३

UNITY Finan

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड

-6- UNIIY क्रिक्ट निर्वणीकृत कार्यालयः बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. कॉपीरेट कार्यालयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फिनास्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्सिन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/ २००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड,** नॉदणीकृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिक्की-१९००५७ आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्कुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एसफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम ९३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील

कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद ायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना दिनांक	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक	
丣.	तारणकर्ताचे नाव व खाते क्रमांक	व थकबाकी		ताबा प्रकार	
ξ.	१. मे. के के एंटरप्रायझेस (कर्जदार) २. सी. करूपना किरण पानसरे (कर्जदार) ३. श्री. योगेश निवृत्ती सांगळे (जामीनदार) ४. श्री. अंकुश केशव घुगे (जामीनदार) ५. सी. अयथी वालू पानसरे (जमीनदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र. ०१७१३०१००००१८६५)	२०.०४.२०२३ इ.१०,१५,२१०.२३ इ.४०,१५,२१०.२४ (रुपये दहा लाख पंघरा हजार दोनशे दहा आणि पैसे तेबीस फक्त)	रो हाउस ई-२०/ए, क्षेत्रफळ सुमारे १५६.७६ ची.मी. सोबत भूखंड क्रमांक २०ई भाग क्षेत्रफळ सुमारे १५७.३७५ ची.मी. राव चंबूर येथे सर्वक क. १४ (भाग) सीटीएस क्र.६५ भस्म क्षेत्रलं, नदादीप एन्हरेस्ट को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., सहकार नगर रोड ४, शेल कॉलमी, तालुका कुलां, चंबूर, सुंबई - ४०० ०७१, महाराष्ट्र येथील मालमत्त्रचे सर्व भाग व खंड, श्रीमती जयश्री वालू पानसरे वांच्या मालकीची. मालमत्त्रचे सर्वामा (सूल्यांकन अहवालानुसार): पूर्वेस वा त्या दिशेने ही हाऊस क्र.ई-१९ द्वारे पश्चिमेस वा त्या दिशेने ही हाऊस क्र.ई-१९ द्वारे उत्तरेस वा त्या दिशेने : रस्त्यानं दक्षिणेस वा त्या दिशेने : रस्त्यानं दक्षिणेस वा त्या दिशेने : रो हाऊस क्र.ए-२०/बी द्वारे	११.०७.२०२३ सांकेतिक ताब	
₹.	१. श्री. नारायण अनंत गाडेकर (कर्जदार/तारणकर्ता) २. श्री. अभिषेक नारायण गाडेकर (सहकर्जदार) (कर्ज खाते क्र. ६२३०११००००००४ आणि कर्ज खाते क्र. ०६२३०११००००००५)	०८.१२.२०२२ ७.४,८४,९३८.०० (रुपये चार लाख चीऱ्याऐंशी हजार नऊशे अडतीस फक्त) आणि ७.२,९६,८९९.८७ १४व दोन लाख शहाण्यव हजार आठशे एकोणीस आणि पैसे सत्त्याऐंशी फक्त)	खोली बी-२, गोराई - १, अक्षय को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट १०८, आरएससी-१६, गोराई, स्वामी विवेकानद शाळेजवळ, सीटीएस क्र.१९/६१०, गाव बोरिवली, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे २५ बी.मी. किट अप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. नारायण अनंत गाडेकर यांच्या मालकीची. वरील मालमतेची चतुषीमा (मूल्यांकन अहवालानुसार): पूर्वेस वा त्या दिशेने खोली क्र.२ इंदोर पश्चिमेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ इंदोर दक्षिणेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ इंदोर उत्तरेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ इंदोर उत्तरेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ इंदोर उत्तरेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ इंदोर	१२.०७.२०२३ सांकेतिक ताब	
₹.	१. श्री.अजय सिताराम पाटील (कर्जदार/तारणकर्ता) २. सी. शारदा सीताराम पाटील (सह-कर्जदार/तारणकर्ता) ३. श्री. उज्जल सीताराम पाटील (सहकर्जदार/तारणकर्ता) ४. सी. मीनल अजय पाटील (जामीनदार) ५. सी. भाविता उज्जल पाटील (जामीनदार) (कर्ज खाते क्र.	०१.१२.२०२२ ७.१०,००,३७८.१७ (रुपये दहा लाख तीनशे अङ्ग्याहत्तर आणि पैसे सतराफक्त)	फ्लॅट क्र. ४०८, ४था मजला, इमारत क्र. डी-४१, विराट को- ऑप. हार्ऊसिंग सोसायटी लि. गोकुळधाम, जनरल ए.के. वैद्य मार्ग, सन्हें क्र. ३४, ३५ सीटीएस क्र.१५६ए, गाव दिहोशी, तालुका बोरिवली, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ युमारे २२१ ची.फू. विलट अप क्षेत्र, येथील मालमत्तेच सर्व भाग व खंड, श्री. अजय सीताराम पाटील, श्रीमती शारदा सिताराम पाटील आणि श्री. उज्जल सीताराम पाटील यांच्या मालकीच. ज्या पूखंडावर इमारत वसलेली आहे तो चतुसिमा: पूर्वेस वा त्या दिशेने : इमारतीद्वारे, पश्चिमेस वा त्या दिशेने : रस्त्याने, दक्षिणेस वा त्या दिशेने :, उत्तरेस वा त्या दिशेने :	१२.०७.२०२ सांकेतिक ताब	
Υ.	१. श्री. स्वींद्र नामदेव शेट्ये (कर्जदार/तारणकर्ता) २. सौ. कविता रवींद्र शेट्ये (सह- कर्जदार/तारणकर्ता) ३. श्री. शेखर वाई भोसले (जामीनदार) (कर्ज खाते क्रमांक ००४३०११०००००८५)	०९.१२.२०२३ ७.२,५५,६६०.६६ (रुपये दोन लाख पंचावन्न हजार सहाशे साठ आणि पैसे सहासष्ट फक्त)	फर्ट क्र.४०८, ४था मजला, बी विंग, पूनम विहार बी कोहीसोलि, सीटीएस क्र.१९०, सब्हें क्र.३४/१ आणि ३५, महाकाती केव्हज रोड, अंथेरी (पूर्व), मुंबई ४०००९३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ४८५ ची. पुट बिल्ट अग क्षेत्र, वेथील मालमलेचे सर्व मान वर्डड, श्री. तर्वीह, नामदेव शेट्ये आणि सी. कविता रविंह शेट्ये यांच्या मालकीचे. ज्या भूखंडावर इमारत वसलेली आहे ती चतुसिमा: पूर्वेकडे किंवा विशेने: स्रस्याने पश्चिमेकडे किंवा विशेने: प्रस्याने वर किंवा उत्तरेकडे: पूनम विहार कोहीसोलि हारे दक्षिणेकडे किंवा विशेने: पूनम विहार इमारत सी४ हारे	१२.०७.२०२ सांकेतिक ताब	

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला ासल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी गतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आर

दिनांकः १४.०७.२०२३ (प्राधिकृत अधिकारी) युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाण : मुंबई

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

(पुर्वीची आर्ट ॲफोर्डेबल हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) नोंद. कार्या: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ शाखा कार्यालय: ४९, उद्योग विहार फेज ४, गुरूग्राम, हरियाणा-१२२०१५.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सुचना खालील स्वाक्षरीकर्ता हे **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड,** सरफायसी कायदा २००२ च्या कलम २(१)(एम)(४) अन्वये, नोंद पत्ता-१०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ (यापुढे प्रतिभूत धनको) यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत. यांनी **०६.०७.२०२३ रोजी** एनपीए म्हणून घोषित झालेल्या खालील कर्ज खाते क्रमांकामध्ये विद्यमान सचना बजावली होती

1 "	and, an execute the transfer of the section and an amount of the section of							
अ.	कर्ज खाते	कर्जदार व सह-	कर्जदार व सह-	प्रतिभूत मालमत्तेचे	मागणी सूचना	थकबाकी देय		
क्र.	क्रमांक	कर्जदारांची नावे	कर्जदारांचा पत्ता	तपशील	१३(२) दिनांक	रक्रम		
ع	एलएनके एलएन	घनश्याम मोहन	फ्लॅट क्र.१०५, ए विंग,	फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, ए विंग, अंदाजे कार्पेट क्षेत्र	09.09.7073	रु.१९,०२,२३७/-		
L	08055-	परब व स्नेहल	उमिया धाम, वालिवली	२७.४९ चौ.मी., उमिया धाम म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे		(रुपये एकोणीस		
L	२३०००८२५० व	घनश्याम परब		क्र.११८, हिस्सा क्र.१ व ३, गट क्र.११९, हिस्सा क्र.१,		लाख दोन हजार		
l	एलएनके एलएन			एकूण क्षेत्रफळ ५०८० चौ.मी., वालिवली गाव, ता.		दोनशे सदोतीस		
L	08055-		ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.			फक्त)		
	२३०००८२५१			मालमत्ता आणि चतुसिमा अधिकार दस्तावेजप्रमाणे.				
2	एलएनके एलएन	लहु विठ्ठल	५३/६, लक्ष्मी बाई तुपरे	फ्लॅट क्र.२१०, २रा मजला, इमारत क्र.एफ३ विंग,	१०.०७.२०२३	रु.१०,१४,९०१/-		
L	0१४१८-	तुपरे व स्वाती	चाळ, साईनाथ चौक, कुर्ला	एक्झर्बिया वांगणी पीएच-३, गाव खड्याचापाडा, तालुका		(रुपये दहा लाख		
L	१९०००६२७१	लहु तुपरे	पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-	कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे असलेली मालमत्ता		चौदा हजार नऊशे		
			X00060.	आणि चतुसिमा अधिकार दस्तावेजप्रमाणे.		एक फक्त)		

कर्जदारांना येथे कळविण्यात आले आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा येथे नमुद प्रतिभूत मालमत्तेत दिलेल्या संपदावर प्रतिभूत हिताची अंमलबजावणी करण्याचा अधिकार वापरला जाईल. सदर सूचना ही **एएचएफएल**कडे उपलब्ध कोणत्याही पर्वग्राहाशिवाय देण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८)

दिनांक : १४.०७.२०२३

XART

प्राधिकृत अधिकार्र आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ COLLEGE OF NURSING, SHEDUNG PANVEL A Unit of St. Wilfred Education Society

REQUIREMENT					
S. N.	Name of the Position	Post Required			
1	Principal	1			
2	Vice Principal	1			
3	Professor	1			
4	Associate Professor	1			
5	Assistant Professor	2			
6	Tutor	8			

Interested & eligible candidates (As per MUHS, Nashik & INC, New Delhi) can send his/her updated resumewith relevant documents & pass port size photo to csmcon.nursing@gmail.com or directly post to the institutional address within 3 days of

992, A/1, Old Mumbai Pune Highway, Shedung Toll Plaza, Navi Mumbai, Maharashtra. Pincode – 401221 Contact No. 9326646103, 8828394472. Web site – www.csmcn.in. Email - csmcon.r

टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ६०१, ६वा मजला, दुर्गा चेंबर्स, लिंकिंग tips.in रोड, खार (प), मुंबई-४०००५२.

दूर.क.: ९१-२२-६६४३११८८, फॅक्स: ९१-२२-६६४३११८९ ई-मेलः info@tips.in वेबसाईट:www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व अंतिम लाभांशाची घोषणा

- येथे सूचना देण्यात येत आहे की, टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) ची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने(ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.
- आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२- २३ करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना
- तथापि, कंपनीचे सभासद कंपनीकडून वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत प्राप्त करू इच्छित असल्यास bijal@tips.in वर विनंती पाठवून विनंती करू शकतात
- उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य<u>ा www.tips.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

ई-वोटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना एजीएमच्या सूचने ध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एकतर एजीएमपूर्वी उपलब्ध असलेल्या रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान उपलब्ध. डिमॅट व वास्तविक स्वरुपात भाग धारण करणाऱ्या भागधारकांना मतदान करण्याची पद्धत शेअरधारकांना सूचनेध्ये प्रदान केली

पुस्तक बंद होण्याची तारीख आणि लाभांश:

- अ) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनस च्या नियम ४२ नुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर अंतिम लाभांश देण्यासाठी सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ ते गुरुवार, १० ऑगस्ट २०२३ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.
- ब) एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेनुसार रेकॉर्ड दिनांक अर्थात ३ ऑगस्ट, २०२३ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना लाभांश
- क) ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश वॉरंट / डिमांड ड्राफ्ट पाठवले जातील.
- ड) भागधारकांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल असा आदेश देतो. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या पेमेंटच्या वेळी स्त्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे निवासी स्थिती, पॅन, श्रेणी डीपीसोबत आयटी कायद्यानुसार पूर्ण क रा आणि/किंवा अद्यायावत क रा किंवा वास्तविक स्वरूपात शेअर्स अशेल तर कंपनी किंवा आरटीए ला २८ जुलै, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी <u>rnt.helpdes@klinkintime.co.in</u> वर ईमेलद्वारे कागदपत्रे पाठवा.

ई-मेल/बँक खाते नोंदणी/अद्यायावत करण्याची पद्धत:

- अ) डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नसलेल्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या डिपॉझिटरीजमध्ये ई-मेल आणि इतर केवायसी तपशीलांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.
- ब) ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल, बँक खाते आणि इतर केवायसी तपशील कंपनीचे आरटी, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>rnt.helpdes@klinkintime.co.in</u> वर अपडेट करण्यासाठी फॉर्म आयएसआर-१ मध्ये रीतसर भरलेला सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा टपालाने सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे पाठवावे. यामुळे सभासदांना २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती, सूचना, रिमोट ई-वोटिंगच्या सूचना, व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना आणि त्यांच्या बँक खात्यात लाभांशाचे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट प्राप्त करण्यास सक्षम होईल.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावे आणि विशेषतः एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती तसेच रिमोट ई-वोटिंग मतदानाचा प्रकार किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मतदान माहिती वाचावी.

मंडळाच्या आदेशान्वये टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

सही/-

बिजल आर.पटेल ठिकाणः मुंबई दिनांकः १३ जुलै, २०२३ कंपनी सचिव

रोज वाचा

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Ration Card bearing No. SB 0079710 of address: Room No. B/305, Malvani Himagiri CHS Ltd. Gate No. 7. Malwani. Malad West. Mumbai - 400095 has been lost it was in the name of ABDUL WAHID SHAH, now he has to apply to the ration office for the issue of Duplicate ration card. Any person who has any claim in respect of the said ration card should lodge such claim with Mr. ABDUL WAHID SHAH and his wife BABITA ABDUL WAHID SHAH within 15 days of the publication of this Notice.

Place: Mumbai Date: 14/07/2023

यूनियन बैंक () Union Bank

अन्धि कार्पोरेशन Andhra Corporation मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, २१, वीणा चेंबर्स, मेझनिन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. वेबसाईट पत्ताः http://www.unionbankofindia.co.in, ई-मेल पत्ताः ubin0553352@unionbankofindia.bank

ताबा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया**, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबईचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०९.०१.२०२३ रोजी वितरीत केलेल्या **मागणी** सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार मे. श्री नव दुर्गा प्रोडक्टस्, कुमारी दिप्ती डी. जोशी **(मालक)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत देय रक्कम **रु.१,६४,१०,८८२.०५** (रुपये एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार आठशे ब्याऐंशी आणि पैसे पाच फक्त) अधिक व्याज (शुल्क वगळून) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/ तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ९ अन्वये **११ जुलै, २०२३** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबई यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१,६४,१०,८८२.०५ (रुपये एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार **आठशे ब्याऐंशी आणि पैसे पाच फक्त)** अधिक व्याज जमा करावी.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन

प्लॉट क्र.१४६, १४७, १४८, १४९, आछड इंडस्ट्रीयल एरिया, एन.एच.८ जवळ, गाव आछड, ता तलासरी, ठाणे–४०१६०६ येथील जागेत असलेल्या साठा व यंत्र सामग्रीचे तारण.

दिनांकः ११.०७.२०२३

मख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

नमना अ जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) मे. विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता

	आवश्यक तपशिल				
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड			
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१७ सप्टेंबर, २०१२			
æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी – मुंबई			
У	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४५३०९एमएच२०१२पीटीसी२३५८००			
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	फ्लॅट क्र.१०१, ओजी-३, ओबेरॉय गार्डन, ठाकूर गाव, पश्चि द्वतगती महामार्ग, कांदिवली (पु.), मुंबई शहर, महा-४००१०१, भार			
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	एनसीएलटीद्वारे मंजूर आदेश दिनांक: ११ जुलै, २०२३ आयआरपीद्वारे प्राप्त आदेश दिनांक: १३ जुलै, २०२३			
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०७ जानेवारी, २०२४			
6	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	सीए नरेन शेठ, बी.कॉम (हॉन्स) एफ.सी.ए., डीआयएसए (आयसीएआय) (आयआरपी) अपनदारी प्राधिकारी (आयपी आयपी/पी-00१३३/आयबीबीआय/आयपीए-00१/ २०१७-१८/१०२७५			
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम उराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	१०१४-१०१५, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपरा हाऊस, चर्नी रोड (पुर्व), मुंबई-४००००४. मो.:०९८२११३३४२६, द्र.:०२२-६६३२२८७०, ई-मेल: mkindia58@gmail.com cirp.vvsppl@gmail.com			
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	वरीलप्रमाणे व प्रक्रिया ई-मेलः cirp.vvsppl@gmail.com (सीआयआरपी रेग्युलेशन्स ४सी/आयबीबीआयनुसार)			
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२७ जुलै, २०२३			
१२	अंतरिम ट्राव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही			
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही			
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	https://ibbi.gov.in/home/downloads			

प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने **११ जुलै, २०२३** रोजी दिला आहे. परंतु आदेश प्राप्त दिनांक १३ जलै. २०२३ आहे.

विध्यवासिनी बिल्टकॉन पायरहेर लिसिरेटच्या धनकोंना येथे कळविषयात येत आहे की बाब के १ यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे २७ **जुलै, २०२३** रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडकरित दिनांक: १३ जुलै, २०२३

AngelOne Angel One Limited (formerly known as Angel Broking Limited CIN: L67120MH1996PLC101709

Regd. & Corporate Office: 8th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E)

Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

Sr. No.	Particulars		Quarter Ended		Year Ended
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	8,075	8,258	6,820	30,016
2	Profit before tax	2,967	3,616	2,427	11,918
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0)	(1)	(1)	(3)
4	Profit for the period	2,208	2,669	1,815	8,899
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,198	2,667	1,807	8,884
6	Equity Share capital				834
7	Other Equity				20,781
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each) (not annualised				
	for interim period)				
	Basic EPS from continuing operations	26.39	32.01	21.88	106.91
	Diluted EPS from continuing operations	26.00	31.47	21.34	105.12
	Basic EPS from discontinuing operations Diluted EPS from discontinuing	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03)
	operations	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Basic EPS from total operations	26.38	32.00	21.87	106.88
	Diluted EPS from total operations	25.99	31.47	21.33	105.09
	Debt Equity Ratio	0.35 Times			0.36 Times
	Debt Service Coverage Ratio	18.37 Times			15.15 Times
	Interest Service Coverage Ratio	17.27 Times			14.35 Times

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE

	(Rs. in million)						
Sr. No.	Particulars		Quarter Ended		Year Ended		
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1 2	Total revenue from operations Profit before tax	8,026 2,942	8,204 3,585	6,773 2,388	29,841 11.811		
3	Profit for the period	2,190	2,645	1,783	8,818		
4	Total Comprehensive Income for the period	2,180	2,643	1,776	8,804		
5 6	Equity Share capital Other Equity				834 20,312		
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period)						
	Basic EPS Diluted EPS	26.17 25.78	31.72 31.19	21.49 20.96	105.90 104.13		

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter ended on 30 June 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2023 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Company is a www.nseilone in i.e. www.angelone.in

(Formerly Known as Angel Broking Lim Date : 13 July 2023 Place: Mumbai Naheed Pate Company Secretary and Compliance Office